

FIRST INFORMATION REPORT**(Under Section 154 Cr.P.C.)**

प्रथम खबर अहवाल

(कलम १५४ फौजदारी प्रक्रिया संहिता)

1. District (जिल्हा): ठाणे शहर**P.S.(ठाणे):** निजामपूरा**FIR No.(प्रथम खबर क्र.):** 0565**Year (वर्ष):** 2024**Date and Time of FIR (प्र. ख. दिनांक आणि वेळ):** 22/05/2024 23:44

2. S.No. (अ.क्र.)	Acts (अधिनियम)	Sections (कलम)
1	भारतीय दंड संहिता १८६०	३२४
2	भारतीय दंड संहिता १८६०	३२३
3	भारतीय दंड संहिता १८६०	५०४
4	भारतीय दंड संहिता १८६०	३४

3. (a) Occurrence of offence (गुन्ह्याची घटना):**1. Day(दिवस):** बुधवार**Date From (दिनांक पासून):** 22/05/2024**Time Period** पहर 5**Date To (दिनांक पर्यंत):** 22/05/2024**(कालावधी):****Time From (वेळेपासून):**

14:30 बजे

Time To (वेळेपर्यंत):

15:00 बजे

(b) Information received at P.S. (माहिती मिळालेले पोलीस ठाणे):**Date (दिनांक):** 22/05/2024**Time (वेळ):** 20:00 बजे**(c) General Diary Reference (रोजनामचा संदर्भ):****Entry No. (नोंद क्र.):** 028**Date & Time (दिनांक आणि वेळ):** 22/05/2024 23:30 बजे**4. Type of Information (माहितीचा प्रकार):** लेखी**5. Place of Occurrence (घटनास्थळ):****1.(a) Direction and distance from P.S.(पोलीस ठाण्यापासून दिशा व अंतर):**

पूर्व, 3 किमी

Beat No. (बिट क्र.):**(b) Address (पत्ता):** साईबाबा मार्केट, बाबु बुटदुकानासमोर, मंडई, भिवंडी**(c) In case, outside the limit of this Police Station, then****(या पोलीस ठाण्याच्या हद्दीबाहेर असल्यास):****Name of P.S.(पोलीस ठाण्याचे नाव):****District(State) (जिल्हा(राज्य)):**

6. Complainant / Informant (तक्रारदार/माहिती देणारा):(a) **Name (नाव):** विकास श्रिकपीलदेव साह(b) **Father's Name (वडील चे नाव) :**

श्रिकपीलदेव साह

(c) **Date/Year of Birth (जन्म तारीख/वर्ष):** 1992(d) **Nationality (राष्ट्रीयत्व):** भारत(e) **UID No. (यु.आय.डी. क्र.):**(f) **Passport No.(पारपत्र क्र.):****Date of Issue (दिल्याची तारीख):****Place of Issue (दिल्याचे ठिकाण):**(g) **ID details (Ration Card, Voter ID Card, Passport, UID No., Driving License, PAN) ओळखपत्र विवरण (राशन कार्ड ,मतदाता कार्ड ,पासपोर्ट, यूआईडी सं., ड्राइविंग लाइसेंस, पॅन कार्ड)**

S.No. (अ.क्र.)	ID Type (ओळखपत्राचा प्रकार)	ID Number (ओळखपत्राचा क्रमांक)
1		

(h) Address (पत्ता):

S.No. (अ.क्र.)	Address Type (पत्त्याचा प्रकार)	Address (पत्ता)
1	वर्तमान पत्ता	अमत चाळ, गायत्रीनगर, व-,हाळदेवी रोड, भिवंडी, निजामपूरा, ठाणे शहर, महाराष्ट्र, भारत
2	स्थायी पत्ता	अमत चाळ, गायत्रीनगर, व-,हाळदेवी रोड, भिवंडी, निजामपूरा, ठाणे शहर, महाराष्ट्र, भारत

(i) **Occupation (व्यवसाय):**(j) **Phone number (फोन नं.):****Mobile (मोबाइल नं.):****7. Details of known/suspected/unknown accused with full particulars (माहीत असलेल्या /संशयीत/अनोळखी आरोपीचा संपूर्ण पत्ता):**

S.No. (अ.क्र.)	Name (नाव)	Alias (उर्फनाव)	Relative's Name (नातेवाईकाचे नाव)	Present Address (वर्तमान पत्ता)
1	इरफान मोहम्मद अन्वर अली			1. पत्ता माहीत नाही, निजामपूरा, ठाणे शहर, महाराष्ट्र, भारत
2	अनोळखी 1			

8. Reasons for delay in reporting by the complainant/informant (तक्रारदार/माहिती देणा-याकडून तक्रार करण्यातील विलंबाची कारणे):**9. Particulars of properties of interest (संबंधीत मालमत्तेचा तपशील):**

S.No. (अ.क्र.)	Property Category (मालमत्ता वर्ग)	Property Type (मालमत्ता प्रकार)	Description (वर्णन)	Value(In Rs/-) (मुल्य (रु.
-------------------	--------------------------------------	------------------------------------	---------------------	-------------------------------

10 Total value of property (In Rs/-)

(चोरीस गेलेल्या मालमत्तेचे एकूण मुल्य (रु. मध्ये)):

11. Inquest Report / U.D. case No., if any

(इन्क्वेस्ट अहवाल/ अकस्मात मृत्यू प्रकरण क्र., जर असल्यास):

S.No. (अ.क्र.)	UIDB Number (यु.आय.डी.बी.क्र.)
-------------------	-----------------------------------

12. First Information contents (प्रथम खबर हकीकत):

गु.र.नं. - 565 /2024 भा.द.वि. कलम 324,323,504,34 प्रमाणे फिर्याद दिनांक 22/05/2024 मी विकास श्रिकपीलदेव साह, वय-32 वर्ष, धंदा-बीसी काम, राह-अमृत चाळ, गायत्रीनगर, व-हाळदेवी रोड, भिवंडी मो.नं. 8084160284 मुळगाव-मु. सिजोलिया, ता. फुलप्रास, जि. मधुबनी राज्य-बिहार समक्ष पोलीस ठाण्यात हजर राहून फिर्याद देतो की,

मी वरिल प्रमाणे असून वर नमुद ठिकाणी सुमारे 15 वर्षांपासून राहत असून माझेसोबत माझी पत्नी नामे बबीता विकास साह, वय-29 वर्ष व 01 मुलगी नामे अंजना साह, वय-7 वर्ष असे एकत्र कुटुंबासह राहण्यास आहे. मी आमचे राहते घरात बीसी चालवतो. त्यापासून मिळणारे उत्पन्नावर माझे कुटूंबांचा उदरनिर्वाह चालवतो. मी नेहमी साईबाबा मार्केट, मंडई, भिवंडी येथे भाजीपाला खरेदीकरीता जात असतो.

आज दिनांक 22/05/2024 रोजी दुपारी 02:30 वा च्या सुमारास मी साईबाबा मार्केट, बाबु बुट दुकानासमोर, मंडई, भिवंडी येथे भाजी विकत घेण्यासाठी गेलो होतो. तेव्हा तेथे हातगाडीवर लसुन विक्री करणारा इसम नामे इरफान मोहम्मद अन्वर अली, वय-38 वर्ष, धंदा-भाजीपाला विक्री, राह-वाजा मोहल्ला, मुकरी दवाखाना समोर, कुंभारवाडा, भिवंडी मो.नं. 9161793297 याचेकडे मी लसुन खरेदीसाठी गेलो. त्यावेळी सदर इसम यास मी लसुन चा भाव विचारला. त्यावेळी त्याने मला लसुन 100 रु किलो असे सांगितले व तो लसुन वजन करून भांडयमध्ये भरू लागला. त्यावेळी मी त्यास, " तुम लैसुन क्यो भर रहे हो, मैं नहीं लुंगा मेहंगा लैसुन, तुम मत भरो " असे म्हणालो असता सदर लसुन विक्रेता इरफान मोहम्मद अन्वर अली याने मला " मादरचोद तुझे लैसुन नहीं लेना तो यहा पै क्यु आया है " अशी शिवीगाळी केली. त्यावर मी त्यास, " गाली मत दो " असे म्हणालो असता, इरफान मोहम्मद अन्वर अली व त्याचेसोबत असलेला इसम (नाव पत्ता माहित नाही) याने मला हाताचे ठोश्याबुकक्याने मारहाण करण्यास सुरु केले. तेव्हा मी तेथुन पळून जाण्याचा प्रयत्न केला असता मी तोल जावून खाली जमिनीवर पडलो. त्यावेळी माझा डावा हात जमिनीवर आदळल्याने माझे डाव्या हाताचे बोटांना दुखापत झाली. त्यामुळे मी लागलीच निजामपुरा पोलीस स्टेशन भिवंडी येथे तक्रार देण्यासाठी आलो असता तेथील पोलीसांनी मला मेडीकल मेमो देवून स्व. इंदिरा गांधी रुग्णालय भिवंडी येथे दवाउपचार करून येण्यास सांगितले असता, मी दवाउपचार करून निजामपुरा पोलीस ठाण्यात लसुन विक्रेता इरफान मोहम्मद अन्वर अली व इरफान अली याचा साथीदार (नाव पत्ता माहित नाही) यांचेविरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलो आहे.

तरी दिनांक 22/05/2024 रोजी दुपारी 02:30 वा च्या सुमारास मी साईबाबा मार्केट, बाबु बुट दुकानासमोर, मंडई, भिवंडी येथे भाजी विकत घेण्यासाठी गेलो असता तेथील लसुन विक्रेता इरफान मोहम्मद अन्वर अली यास मी लसुन चा भाव विचारला. त्यावेळी त्याने मला लसुन 100 रु किलो असे सांगितले व तो लसुन वजन करून भांडयमध्ये भरू लागला. त्यावेळी मी त्यास, " तुम लैसुन क्यो भर रहे हो, मैं नहीं लुंगा मेहंगा लैसुन, तुम मत भरो " असे म्हणालो असता सदर लसुन विक्रेता इरफान मोहम्मद अन्वर अली याने मला " मादरचोद तुझे लैसुन नहीं लेना तो यहा पै क्यु आया है " अशी शिवीगाळी केली. त्यावर मी त्यास, " गाली मत दो " असे म्हणालो असता, इरफान मोहम्मद अन्वर अली व त्याचेसोबत असलेला इसम (नाव पत्ता माहित नाही) याने मला हाताचे ठोश्याबुकक्याने मारहाण केली. म्हणून माझी इरफान मोहम्मद अन्वर अली व इरफान अली याचा साथीदार (नाव पत्ता माहित नाही) यांचेविरुद्ध फिर्याद आहे.

माझी वरिल फिर्याद ही संगणकावर मराठीत टंकलिखित केली असून ती मला वाचून व मराठीत समजावून सांगितली ती माझे सांगणेप्रमाणे बरोबर व खरी आहे.

13. Action taken: Since the above information reveals commission of offence(s) u/s as mentioned at Item No. 2. (केलेली कारवाई: बाब क्र.२ मध्ये नमूद केलेल्या कलमान्वये वरील अहवालावरून अपराध घडल्याचे.)

(1) Registered the case and took up the investigation:

(प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम हाती घेतले):

SANTOSH GAUBA AVHAD(I (Inspector)) /

or (किंवा)

(2) Directed (Name of I.O.) (तपास अधिका-याचे नाव):

Rank (पद):

No.(क्र.):

to take up the Investigation (ला तपास करण्याचे अधिकार दिले) or (किंवा)

(3) Refused investigation due to (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला):

or (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला)

(4) Transferred to P.S.

(गुन्हा दुसरीकडे पाठविला असल्यास त्या पोलीस ठाण्याचे नाव):

District (जिल्हा):

on point of jurisdiction (को क्षेत्राधिकार के कारण हस्तांतरित) .

F.I.R. read over to the complainant / informant, admitted to be correctly recorded and a copy given to the complainant / informant free of cost. (प्रथम खबर तक्रारदाराला/खबरीला वाचून दाखविली, बरोबर नोंदविली असल्याचे त्याने मान्य केले आणि तक्रारदाराला/खबरीला खबरीची प्रत मोफत दिली.)

R.O.A.C.(आर. ओ .ए .सी.)

14 Signature/Thumb impression of the complainant / informant.

(तक्रारदाराची/खबर देणा-याची सही/अंगठा):

15. Date and time of dispatch to the court
(न्यायालयात पाठवल्याची तारीख व वेळ):

Signature of Officer in charge, Police Station

(ठाणे प्रभारी अधिका-याची स्वाक्षरी)

Name (नाव): SANTOSH GAUBA A

Rank(पद): I (Inspector)

No.(सं.):

Attachment to item 7 of First Information Report (प्रथम खबरीतील मुद्दा क्र. ७ ला जोडपत्र): Physical features, deformities and other details of the (If known / seen) (संशयीत/आरोपीचे (माहित असलेल्या/पाहिलेल्या) शारीरिक वैशिष्ट्ये, व्यंग आणि इतर तपशील))

S.No.(अ.क्र.)	Sex (लिंग)	Date/Year of Birth (जन्म तारीक/वर्ष)	Build (बांधा)	Height (cms.) (उंची(से.मी.))	Complexion (रंग)	Identification Mark (s) (ओळखीच्या खुणा)
1	2	3	4	5	6	7
1	पुरुष					चेचक के दाग: NO
2						चेचक के दाग: NO
Deformities/ Peculiarities	Teeth (दात)	Hair (केस)	Eyes (डोळे)	Habit(s) (सवयी)	Dress Habit(s) (पोषाखाच्या सवयी)	
8	9	10	11	12	13	
Language /Dialect (भाषा / बोलीभाषा)	Place Of (का स्थान)					Others (इतर)
	Burn Mark (भाजल्याच्या खुणा)	Leucoderma (कोड)	Mole (तिळ)	Scar (व्रण)	Tattoo (गोदण)	
14	15	16	17	18	19	20

These fields will be entered only if complainant/informant gives any one or more particulars about the suspect/accused.

(जर तक्रारदार/माहिती देणा-याने संशयीत/आरोपीविषयी एक किंवा त्यापेक्षा अधिक तपशील दिल्यास फक्त यातील रकान्यांची नोंद घेतली जाईल.)